

## पिंपरी चिंचवड महानगरपालिका

### विषय - दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या (हंगामी) स्वरूपात पद भरणेबाबत...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे ठिकाणी दरमाहे एकत्रित मानधनावर खाली नमुद केलेल्या पदांसाठी हंगामी तात्पुरत्या स्वरूपात ६ महिने कालावधीकरीता मुलाखत पध्दतीने नेमणुक करावयाची आहे. सदर पदांसाठी एकत्रित मानधन प्रतिमहा र. रु. ४५०००/- असेल. सदर पदांचे पदनाम, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि अटी खालील प्रमाणे:

अ.क्र.	पदनाम	पदसंख्या	शैक्षणिक अर्हता / अनुभव	एकत्रित मानधन	मुलाखत दिनांक
१)	क्युरेटर	०१	वन्य प्राणी / पर्यावरण / जैवशास्त्रे (Life Sciences) विषयातील पदवित्तर पदवी, किमान ३ वर्षांचा संबंधित पदाचा मान्यता प्राप्त प्राणिसंग्रहालयातील व्यवस्थापनाचा अनुभव.	रु. ४५०००/-	९/१/२०१७
२)	पशुवैद्यकीय अधिकारी	०१	पशुवैद्यकीय शास्त्र विषयातील पदवी आवश्यक तसेच वन्यजीव शास्त्रामध्ये पदवित्तर पदवी असणाऱ्यांस प्राधान्य. संबंधित पदाचा मान्यता प्राप्त प्राणिसंग्रहालयातील व्यवस्थापनाचा अनुभव असणाऱ्यांस प्राधान्य.	रु. ४५०००/-	९/१/२०१७

- मानधनावरील नेमणुका पूर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायम पदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही.
- ज्या दिवशी म.न.पास सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांच्या मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येतील.
- मुलाखतीस येण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता दिला जाणार नाही.
- उपरोक्त पदासाठी विहित केलेनुसार तसेच शैक्षणिक अर्हता व कामाच्या अनुभवानुसार मानधन अदा केले जाईल. अर्जासोबत सादर केलेला अनुभव खोटा असल्याचे निदर्शनास आलेस तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहतांना शैक्षणिक अर्हता जातीचे प्रमाणपत्र व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या मुळ प्रती व साक्षात्कीत केलेल्या प्रती उदा. गुणपत्रिका (मार्कशिट), सर्टिफिकेट, फोटो, इतर सादर करणे बंधनकारक आहे.
- निवड केलेल्या उमेदवारांना म.न.पा.ने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहिल. त्याप्रमाणे काम करणेस नकार दिलेस नेमणुक रद्द करणेत येईल.
- सदर पदांना महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहिल.
- आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झालेस सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नेमणुक करणेत येईल.

#### मुख्य अटी खालील प्रमाणे राहतील.

- स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवारांना प्राणिसंग्रहालयाच्या कामकाजाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहिल, त्यामध्ये कोणतीही सवलत नाही.
- उमेदवारांची नेमणुक झालेनंतर बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी नोंदविणे बंधनकारक राहिल व हजेरी मस्टरवर रोजचे रोज स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पगार अदा केला जाणार नाही.
- उमेदवारांना वयाची अट लागू राहणार नाही.

तरी इच्छुक उमेदवारांनी Walk In Interview करिता सोमवार दिनांक ९ जानेवारी २०१७ रोजी सकाळी १०.०० वा. मा. आयुक्त कक्ष, ४ था मजला, पिं.चिं.म.न.पा. पिंपरी, पुणे - १८ येथे उपस्थित रहावे. यासाठी समक्ष पत्रव्यवहार केला जाणार नाही. तसेच आलेल्या उमेदवारांचे रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत केले जाईल. वेळनंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

जाहिरात क्र.०५

रोटेशन क्र.-

वेबसाईट- [www.pcmcindia.gov.in](http://www.pcmcindia.gov.in)

क्र.पवै/०२/कावि/६८४/२०१६ .

दि. २८/१२/२०१६ .

स्वाक्षरीत/-

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी-१८.

